VISHVPRABHA VENTURES LIMITED

(Formerly known as Vishvprabha Trading Ltd)

Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili East 421201

CIN: L51900MH1985PLC034965

Website: www.vishvprabhaventures.com Email: cosec@vishvprabhaventures.com

Date: 10/08/2021

To, **BSE Limited,**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001

Ref: BSE Code 512064

Sub: Newspaper publication on dtd.10/08/2021.

Dear Sir,

With respect to the above subject, please find attached herewith a copy of publication in the newspaper for Board Meeting.

1. Mumbai Lakshadeep in Marathi language.

2. Mumbai Financial Express in English language.

Please update your records.

Regards

For Vishvprabha Ventures Limited

Jas Raj Nagal

Aresnagal

Company Secretary & Compliance Officer

M No.:A59372

FINANCIAL EXPRESS

PUBLIC NOTICE

This is to inform to the PUBLIC at large that my clients, RAMESH STONE SUPPLY CO. has filed Insolvency Petition u/s, section 9 at NCLT, Mumbai on 07/08/2021 against M/s. NUVOCO VISTAS CORPORATION LTD (CIN NO: U26940MH19 99PLC118229) having their registered address at Equinox Business Park, Tower-3, East Wing, 4th Floor, Opp. Bandra Kurla Complex, LBS Marg, Kurla - West, Mumbai - 400 070, for nonpayment of an aggregate amount of Rs.5,30,51,218.05/- including principal with interest @ 18% p.a. till 24/06/2021). It to inform to the PUBLIC at large that my clients RAMESH STONE SUPPLY CO, has also submitted complaint with MCA-21 in the Serious Fraud Wing Office, Mumbai to investigate in the business affairs of M/s. NUVOCO VISTAS CORPORATION LTD. Furthermore the PUBLIC at large also be informed that a Complaint at the offices of Securities Exchange Board of India (SEBI) has also been registered. Furthermore offices of Registrar of Companies (ROC) Mumbai, BSE Ltd, National Stock Exchange of India Ltd (NSE), GST Authority, Income Tax Authority, Official Liquidator (O.L. Mumbai), Regional Director -Western Region (RD), Labor Law Authority, SFIO -Mumbai has also been duly informed about the filing of the said INSOLVENCY PETITION against M/s. NUVOCO VISTAS CORPORATION LTD. This Notice is for the information to Public and Stakeholders at large to safeguard their interest.

Karan K Vyas Advocate For Ramesh Stone Supply Co 304/311, 3rd Floor, Vallabh Baug Lane, Opposite Odeon Cinema, Ghatkopar (East), Mumbai 400075 Email:(rameshstone@ymail.com) Date: 10/08/2021 Place: Mumbai

GARODIA CHEMICALS LIMITED

Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077 Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/

Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2021 (Un-audited)	Quarter ended March 31, 2021 (Audited)	Quarter ended June 30, 2020 (Un-audited)	Year ended March 31, 2021 (Audited)
1	Total Income from Operations		-	9	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(0.15)	(7.96)	(1.81)	(17.54)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(0.15)	(7.96)	(1.81)	(17.54)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(0.15)	(7,96)	(1.81)	(17.54)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.15)	(7.96)	(1.81)	(17.54)
6	Equity Share Capital	720.02	720.02	720.02	720.02
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	Basic :	(0.00)	(0.11)	(0.03)	(0.24)
	Diluted :	(0.00)	(0.11)	(0.03)	(0.24)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e https://www.bseindia.com/. For Garodia Chemicals Limited

Date: August 10, 2021

FRONTIER CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1984PLC033128

Regd. Office: 1503, Lodha Supremus. Senapati Bapat Marg, Lower Parel (west)

Mumbai – 400013, Maharashtra, India

Tel No. 91 22 33826000/6248;

Fax: 91 22 33826123

NOTICE

Notice is hereby given pursuant to regulation

29 & 47 (1)(a) of the SEBI (Listing Obligations

& Disclosure Requirements) Regulations.

2015 that a meeting of the Board of

Directors of Frontier Capital Limited will be

held on Thursday, 12th August, 2021 to consider

and approve, inter alia, Audited Financial

Results and the Auditors Report for the

fourth guarter and year ended 31st March,

2021 and un-audited Financial Results and

the Limited Audit Report for the First quarter

For and on behalf of the Board

Frontier Capital Limited

Aniket Naresh Prabhu

Company Secretary

ended 30th June, 2021.

Place: Mumbai

For Vishvprabha Ventures Limited

Jas Raj Nagal

Date: 9th August, 2021

Place: Mumbai

Sd/ Mahesh Garodia Whole-time director DIN-01250816

State Bank of India, Retail Asset Central Processing Centre -IV: 1st & 2nd Floor, Lalwani Icon, S. No-232/1+2, Plot No.93+94, Sakore Nagar Society, Viman Nagar, Off Airport Road, Pune-411014. Tel: (020) 4850100-35, EMAIL: racpc4.pune@sbi.co.in

DEMAND NOTICE

[Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the Authorised Officer of State Bank of India, RACPC-IV Pune under

Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrowers to repay the amounts mentioned in the respective Notices; within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. For various reasons these notices could not be served on the concerned borrowers. Copies of these Notices are available with the undersigned and the concerned Borrowers may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours. However, the Notice is hereby given to the concerned Borrowers wherever necessary, to pay to State

Bank of India within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated herein below together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the borrowers' obligations under the said agreements and documents, the following assets have been mortgaged to State Rank of India

Name & Address of Borrowers/Loan A/C No./ NPA Date/ Home Branch	Date of Demand Notice	Particulars of Mortgage Property	Outstanding Amount as on Date
Mr. Arpit Agrawal Mrs. Ekta Bindal Amanora Future Tower, Flat No. 0580501, 5th Floor, Phase-1, Sector No.11, Tower No-58, Amanora Park Town, Sadesatranali, Hadapsar, Pune-411028. Home Branch-Kharadi SBI HL TL A/C No.38863297544 NPA Date-18/06/2021.		All that piece and parcel of property bearing Flat No. 0580501, on Fifth Floor, building Amanora Future Tower, admeasuring carpet area about 82.713 sq. mtrs. (including the area of balconies and terrace appurtenance thereto) along with one reserved car parking no- P-1/0580501, of the scheme known as AMANORA FUTURE TOWER Phase-1, sector R-11, in tower No. 058, situated at Amalgamated Survey Nos. 138+139+173+177+181+182+184+185+187 to 201 and 242 to 244 at village Sadesataranali Hadapsar, Pune. and within the local limits of Pune Municipal Corporation and within the jurisdiction of sub-register Haveli No.1 to 27 Pune and bounded as per deed Assignment dated 23/10/2019.	Rs. 68,78,591/- (Rupees. Sixty Eight Lacs Seventy Eight Thousand Five Hundred Ninety One only) as on 19.06.2021. Plus Future interest cost, charges etc

State Bank Of India shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrower to the costs and consequences. Borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of Act, in respect of time available to redeem the secured assets.

If the concerned Borrowers shall fail to make payment to State Bank Of India as aforesaid, then the

The concerned Borrower are prohibited by the SARFAESI Act 2002 to transfer the aforesaid assets whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the State Bank Of India. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrowers, responsible for the offence liable to punishment and / or penalty in accordance with the SARFAESI Act.

Sd/-**Authorised Officer** Date: 10.08.2021 State Bank Of India, (RACPC-IV) Place: Pune

Place : Dombivili Company Secretary and Compliance Officer Date: 09.08.2020 AUCTION

VISHVPRABHA VENTURES LIMITED

(Formerly known as Vishyprabha Trading Ltd)

CIN: L51900MH1985PLC034965

Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B.

Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili East 421201

Website: www.vishvprabhaventures.com | E-mail: cosec@vishvprabhaventures.com

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to provisions of Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we wish to inform your good self that the meeting of the Board of Directors of our Company will be held on Saturday, August 14, 2021 at 2.00 P.M. at Registered office our

To consider and approve and take on records the unaudited Standalone &

Notice of board meeting is available on the website of Company

Consolidate Financial Result and limited review report thereon for the

Company to consider and discuss the following items:

Any other matter with the permission of the Chair.

www.Vishvprabhaventures.com and www.bseindia.com.

Quarter ended as on June 30, 2021.

BANKRUPTCY CODE, 2016 Pursuant to Schedule I under Regulation 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) Notice is hereby given for the sale of the properties of Phadnis Infrastructure Limited (in

PHADNIS INFRASTRUCTURE LIMITED

(IN LIQUIDATION)

SALE OF PROPERTIES AS PER INSOLVENCY AND

liquidation). Sale will be processed by the Liquidator through Bidding/Auction. Offers are invited by the undersigned Liquidator for sale of properties as more particularly described in the schedule hereunder. SCHEDULE OF THE PROPERTIES Reserve Price EMD Amount Description of Asset Total Area

600		3045-000-000-00-00-00-00-00-00-00-00-00-00-	manaf./f	TOTAL AND A SECTION ASSESSMENT
1	Office No. 201, 202, 203 on 2nd Floor & Office No.305A on 3rd Floor, along with covered parking G5, G5A, G5B, G6, G6A, G6B, G3 and G3A, Kalpavriksha, Varlak Baugh, Plot No. 2, S. No. 46/1C/1, CS No. 1477, Near Patwardhan Baugh & Behind Saket Co-Operative Housing Society Ltd., D.P. Road, (River side), Hingane Bk., Karve Nagar, Pune.	Area (Sft) 201-1229 sft 202-2241 sft 203-1037 sft	5.76 Crores	5 Lacs With offer

properties shall submit their offers in writing in sealed envelope, along with demand draft/cheque of earnest money in favour of Phadnis Infrastructure Limited 'in liquidation', having liquidation account in Central Bank of India payable at Pune, within 15 days from the date of publication of this Notice to the Liquidator at the address mentioned below. Bids/Auction will be open on 26th August, 2021 at liquidator's office.

The Liquidator reserves the right to accept and/or reject all or any of the offers without assigning any reasons thereof. The said property is being sold on an "as is where is" basis. Interested buyers may contact for auction/bidding or other details, if any to the Liquidator at milind.kasodekar@kmdscs.com or +91 9175925075. Millind Kasodeka

PHADNIS INFRASTRUCTURE LIMITED IBBI/IPA-002/IP-N00116/2017-18/10285 Date: 10..08.2021 Address: 3rd Floor, Satyagiri Apartment

Place: Pune 77, Vijayanagar Colony, 2147, Sadashiv Peth, Pune- 411030

LYNX MACHINERY AND COMMERCIALS LIMITED CIN: L29299MH1960PLC011870

REGD OFFICE: WARDEN HOUSE, 340 J. J. ROAD BYCULLA, MUMBAI - 400 008 TEL: (91) (22) 2302 7900 | FAX (91) (22) 2307 7231 | CO. CODE: 505320 Website: www.lynxmachinery.com, | Email: cosec@lynxmachinery.com

EXTRACT OF STATEMENT	OF RESULTS FOR THE
OHARTER ENDED	HINE 30 2021

	(RS in Thousands except EPS)							
Sr.	ACADIMAN POPO	Quarter	Quarter Ended					
No.	Particulars		30.06.2020 Unaudited	Ended 31.03.2021 Audited				
1	Total Income from Operations (Net)	6	7	87				
	Total	6	7	87				
2	Profit / (Loss) for the Period before							
	Tax and exceptional Items	-827	-843	-4300				
3	Profit / (Loss) for the Period before Tax							
	(after exceptional Items)	-827	-843	-4300				
4	Profit / (Loss) for the Period after Tax	-827	-843	-4300				
5	Total Profit / (Loss) after Comrehensive							
	Income (after Tax)	-827	-843	-4352				
6	Paid-Up Equity Share Capital	6000	6000	6000				
	(Face Value Rs.10/- Per Share)	1110200000	TANAMA TANAMA	Unibelocificat				
7	Reserve - other Equity (excluding revaluation reserves (as shown in the Audited	5,440	čes:	*10000000				
	Balance Sheet of Previous Year)	0	0	-4706				
8	Earning Per Share (EPS) before extra ordinary Items (of R.10/- each)		20,000	10000000				
a)	Basic	-1.38	-1.41	-7.17				
b)	Diluted	-1.38	-1.41	-7.17				

filed with the Stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE website (www.bseindia.com) and on the company's website, www.lynxmachinery.com

The above is an extract of the detailed format of quarterly / Year ended Finacial Results

approved by the Board of Director's at their meeting held on 09.08.2021. There is no change in accounting Policies and hence there is no impact on Profit & Loss.

b) The above Results were reviewed and recommended by the Audit Committee and then

d) No exceptional or extra ordinary Items adjusted.

* Not Annualised

NOTES:

FOR LYNX MACHINERY AND COMMERCIALS LTD. PRADYUMNA JAJODIA Place : 09 08 2021 Director

On behalf of the Board

DIN - 00138175

918558)

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act,) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the sublication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of Ican amount are as under-Name of the Borrower(s). Description of secured asset **Demand Notice** No.A.

DEMAND NOTICE

Accommendation fol	Date d Amount	(minorable property)
Mr. Navnath Machindra Kambli, Bhadrakali Production, Bhadrakali Ventures, Mrs. Kavita Machhindra Kambli, Mrs. Priyanka Bandiwadekar, Mrs. Shilpa Navnath Kambli (Prospect No. 798071 & 886412 & 932741)	02-Aug-2021 Prospect No. 798071 Rs. 2,11,10,782.00/- (Rupees Two Crore Eleven Lakh Ten Thousand Seven Hundred Eighty Two Only) Prospect No. 886412 Rs. 22,82,967.00/- (Rupees Twenty Two Lakh Eighty Two Thousand Nine Hundred Sixty Seven Only) Prospect No. 932741 Rs. 46,54,229.00/- (Rupees Forty Six Lakh Fifty Four Thousand Two Hundred Twenty Nine Only)	All that piece and parcel of the property being: Row House No. A, Entire Building, Built-up Area of 1150.75 Sq. Ft., constructed on land admeasuring 197.39 Sq. Meters, Kavita VIIIa, Plot No. 182 of Suburban Scheme No. III, C.T.S. No. 1096, including Car parking spaces No. 1 and 2, Mahadeo Wadi., Gandhi Maidan Road, Chembur., Mumbai, 400071, Maharashtra, India
Mr. Prashant Nandu Kouthankar, Mrs. Nandini Naresh Kovthankar, Mr. Naresh Nandu Kovthankar, Mrs. Priya Prashant Kouthankar, (Prospect No. 941089 & 877223)	03-Aug-2021 Prospect No. 941089 Rs. 1,36,207.00/- (Rupees One Lakh Thirty Six Thousand Two Hundred Seven Only) Prospect No. 877223 Rs. 12,64,995.00/- (Rupees Twelve Lakh Sixty Four Thousand Nine Hundred Ninety Five Only)	All that piece and parcel of the property being: Flat No B-002, on Ground Floor, Wing "B", in building New Kumar Apt in complex known as "RAMBHAU NAGAR APARTMENT", Survey No 40, Tulinj Road, Nr.Divine School, Tal- Vasai District Palghar, Thane, 401209, Maharashtra, India admeasuring 540 Sq. Feet
Mr. Ganpatlal Chhogaram Rawal, Mrs. Neeta Ganpatlal Rawal, (Prospect No. 878160 & 918297)	03-Aug-2021 Prospect No. 878160 Rs. 6,21,865.00/- (Rupees Six Lakh Twenty One Thousand Eight Hundred Sixty Five Only) prospect No. 918297 Rs. 78,120.00/- (Rupees Seventy Eight Thousand One Hundred Twenty Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 105 on First Floor in Building No SI-19, Shubh Griha Cluster -2 Co Hsg., Tata Housing at Revenue VIIIage Betegaon Boisar Tal- District Palghar. Gat No 107/1 to 107/7, 110, 130. Road Boisar 401501, Maharashtra,India admeasuring 281 Sq. Feet.
Mr. Yogesh Lahu Nabar, Mrs. Kusum Lahu Nabar, (Prospect No. 880218)	03-Aug-2021 Rs. 9,57,631.00/- (Rupees Nine Lakh Fifty Seven Thousand Six Hundred Thirty One Only)	All that piece and parcel of the property being: Flat No-B/107, on First Floor, Wing 'b', in Building No 3 known as Gopalkrishna Sankul, Yashwant Pride, Kini Complex, Survey No 345, 348 Hissa No 2 at Juchandra Naigaon, Tal – Vasai District Palghar, Thane,

107, on rishna Hissa 401208, Maharashtra, India: admeasuring 26.52 Sq. meters Mr. Suryavardhan Rakesh 02-Aug-2021 Rs. 11,66,185.00/- (Rupees All that piece and parcel of the property being : Flat No 901, Admeasuring 22,080 Sq.Mtrs.,9Th Floor, Wing A Trishul Golden Dwivedi, Mrs. Suchita Eleven Lakh Sixty Six Thousand One Hundred Ville, Sonivali Village Barvi Dam Road Badlapur W. Thane, Suryawardhan Dwivedi, Eighty Five Only) (Prospect No. IL10035984) Maharashtra, India, 421503

Mr. Anil Kishor Rathod, Mrs. 03-Aug-2021 Prospect No. II10076928 Rs. All that piece and parcel of the property being : Flat No 101, Shantabai Kishor Rathod, 5,12,438/- (Rupees Five Lakh Twelve Thousand | admeasuring 62.45 Sq. mtrs., 1St Floor Block No 1 Ostwal Wonder (Prospect No. IL10076928 | Four Hundred Thirty Eight Only) Prospect No. | Cit, 0, Ostwal Wonder City Boisar (E), Boisar, Maharashtra, India, II10029628 Rs. 18,65,996 J- (Rupees Eighteen | Pincode:401501 & IL10029628) Lakh Sixty Five Thousand Nine Hundred Ninety Six Only) Mr. Amit Mishra, Mrs. Priti 03-Aug-2021 Rs. 18.85,712/- (Rupees Eighteen | All that piece and parcel of the property being : Flat No 403, Amit Mishra, (Prospect No. | Lakh Eighty Five Thousand Seven Hundred | admeasuring 22.25 SQ, MTR., 4Th Floor C Wing Aashray Aanand Gaikwa, Ambernath East, Thane, Maharashtra, India, Twelve Only)

Pincode:421506 Mr. Vijay Chandrakumar 03-Aug-2021 Rs. 12,40,180/- (Rupees Twelve All that piece and parcel of the property being : Flat No 506. Telgar, Mrs. Shobhal Lakh Forty Thousand One Hundred Eighty 35.314 Sq. Mtrs., 5Th Floor A Wing Trishul Golden Ville, Badlapur West, Thane, Maharashtra, India, Pincode: 421503 Chandrakumar Telagar Only) (Prospect No. IL10029796) Mr. Dryaneshwar A Patil, 03-Aug-2021 Rs. 16,77,711/- (Rupees Sixteen | All that piece and parcel of the property being : Flat No 104 , P3 -Mrs. Nira Ananta Patil, Lakh Seventy Seven Thousand Seven Hundred | Wing , Kalpavrikahsha Survey, No. 52 62D 3 64 644 65, At (Prospect No. IL10054349) Eleven Only) Village Hedutane Near Deepak Fertilizer And Po. Raigad. Maharashtra, 410208 admeasuring 27.46 sq.mt.

Mr. Prakashkumar A Jha, 03-Aug-2021 Rs.13,33,023/- (Rupees Thirteen All that piece and parcel of the property being : Flat No 208, Mrs. Seema Prakash Jha, Lakh Thirty Three Thousand Twenty Three | Second Floor, Building No M-31 , Shubh Griha Cluster 7 Co. (Prospect No. 887571) operative Housing Society Ltd., Tata Housing, Betegaon, Palghar, Maharashtra, 401501 admeasuring 465 sq.ft. Mr. Shivchand Bechan 03-Aug-2021 Prospect No. 867125 Rs. All that piece and parcel of the property being : Flat No 301, Yadav, Mr. Rajesh 8,10,359.00/- (Rupees Eight Lakh Ten measuring 425 sq.ft., Jana Aai Sadinika, Kalher Bhiwandi, Thane, Shivchandra Yadav, Mrs. Thousand Three Hundred Fifty Nine Only) | 421302, Maharashtra, India Urmila Shivchandra Yadav Prospect No. 918558 Rs. 1,68,159.00/-(Prospect No. 867125 & Rupees One Lakh Sixty Eight Thousand One

Officer at Branch Office: IIFL HFL IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604, Tiara Chambers 6th & 7th Floor, Maharashtra Lane, Off L.T Road, Borivali (West), Mumbai-400092, Shop No. 6,7,8, Above Janta Sweet & Dryfruits, Near Big Bazar. Ostwal Empire, Boisar, Maharashtra 401501, Shop No. 201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palghar (W) -401404 for Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Place: Thane, Mumbai, Boisar, Palghar Date: 10-08-2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

If the said Borrowers fail to make payment to IFL HFL as aforesaid, IFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the

said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised

Hundred Fifty Nine Only)

Gujarat State Petronet Limited Corporate Identity Number: L40200GJ1998SGC035188

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL

RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382 010 Tel: +91-79-66701001 Fax: +91-79-23236477 Website: www.gujpetronet.com Email: investors.gspl@gspc.in

		Sta	Standalone Results			(Rs. in Lakhs Consolidated Results		
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	
1	Total Income from Operations(net)	53,103.27	2,14,869.07	46,771.16	3,50,585.88	11,81,713.50	1,54,829.49	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	31,612.29	1,24,668.62	27,478.90	95,094.30	2,89,710.28	34,965.06	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and Share of profit/(loss) of joint venture and associates accounted for using the equity method (net of tax))	31,612.29	1,24,668.62	27,478.90	97,196.13	2,93,559.49	34,109.19	
4	Net Profit/(Loss) for the period after tax and Exceptional items before discontinued operations	23,327.75	93,068.55	20,102.43	72,794.63	2,19,241.26	24,813.70	
5	Net Profit/(Loss) for the period after tax from Discontinued Operations	(136.60)	(644.22)	(166.54)	-	19		
6	Net Profit/(Loss) for the period after tax from Continuing and Discontinued Operations	23,191.15	92,424.33	19,935.89	72,794.63	2,19,241.26	24,813.70	
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]	23,245.89	93,447.70	19,865.59	72,465.69	2,20,532.31	24,762.37	
8	Equity Share Capital(face value of Rs. 10/- each)	56,421.14	56,421.14	56,414.35	56,421.14	56,421.14	56,414.35	
9	Reserves(excluding Revaluation Reserve as shown in Balance Sheet)		6,98,078.94		-	5,82,656.22		
10	Earnings per share(EPS) for the Period from Continuing and Discontinued Operations a) Basic EPS (Rs.) b) Diluted EPS (Rs.) (face value of Rs. 10/- each) (not annualised for the quarter)	4.11 4.11	16.38 16.38	3.53 3.53	9.03 9.03	28.48 28.48	3.92 3.92	

Notes: 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and Company's website (www.guipetronet.com) 2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on August 09, 2021. 3. The above results are in accordance with the Indian Accounting Standards(Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Accordingly, previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever necessary.

Name of the Borrower(s)

Mumbai Branch

M/S Lucky Caterers (Prospect

Agamudiyar, Mrs. Shaila

Place: Gandhinagar Date: 9th August, 2021

Anil Mukim, IAS Chairman and Managing Director

For and on behalf of Gujarat State Petronet Limited

Total Outstanding Dues (Rs.) Date of

(Rupees Twenty Nine Lakh Eighty Seven Notice

No. 918799 Rs.4,19,849/- (Rupees

Four Lakh Nineteen Thousand Eight

Prospect No. 804167 Rs.29, 87,200/- Demand Possession

Thousand Two Hundred Only) Prospect 17-May-2021 06-Aug-2021

POSSESSION NOTICE (for immovable property)Rule 8-(1) Housing Finance Ltd.)(IIHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the borrowers co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower In particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIHFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "IIHFL" together with a costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIHFL" and no further step shall be taken by "IIHFL" for transfer or sale of the secured assets.

No. 804167 and 918799) Hundred Forty Nine Only) Mr. Damodar Vishnu Shenai, All that piece and parcel of: Flat No. 104, 1St Floor, Rs. 35,58,959/- (Rupees Thirty Mrs.Uiiwala Damodar Shenai A Wing, measuring 490 sq ft + 75 sq ft open Lakh Fifty Eight Thousand Nine Hundred 17-Dec-2020 06-Aug-2021 and Nilay Enterprises (Prospect terrace sq ft Built up area, Laxman Arcade Chsl, Fifty Nine Only) No. 742786) Old Survey No 12, New S No 4, Hissa No 1 and 2 of Village Thakurli, Taluka Kalyan, Dombivli, (W) District Thane, 421201, Maharashtra, India Mr. Ashwin Babulal Jain, All that piece and parcel of Flat No 607, Floor No.6, Rs. 30,82,635/- (Rupees Thirty La Mr.Babulal Madhavraj Jain and Wing A, Orchid A To L, Sector I Khoni Village, Eighty Two Thousand Six Hundred 22-May-2021 06-Aug-2021 Fashion Zone (Prospect No Taloja Bypass Road, Off. Badlapur Pipe Line Thirty Five Only) IL10079841) Road, Khoni, Mumbai 421204. Mrs. Swati DevduttKhandhare, All that piece and parcel of Shop No.2, Ground Floor, Rs. 7,44,845.00/- (Rupees S Mr.Devdatta B Khandare and admeasuring 110 Sft Built up Area Equalent to Lakh Forty Four Thousand Eight Hundred 13-May-2021 06-Aug-2021 Sai Poli Bhaji Kendra (Prospect 10.22Sq Mtrs on Ground Floor, Survey No. Forty Five Only) 61/3(P),4 (P),13 (P) & 14(P),Old No.18,Situated at Sonawane Co Op Housing Society Ltd, Dindaval Cross Road, Shastri Nagar, Dombiva

Description of Secured Asset

(Immovable Property)

measuring 829 sq.ft (Super built up) Type E,

Neral, Thane, Pincode: 410101, Maharashtra

Mr. Muthuswamy Periaswamy All that piece and parcel of Flat No.003, area

Muthuswamy Agamudiyar and QrimsonBldg, Ground Floor, Labdhi Gardens,

West, Thane, Maharashtra

For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: - IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604/Or Branch Office: - BM6238>306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premiul Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303 Corporate Office: Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited (IIFL HFL) Place: Thane, Badalapur Date: 10-08-2021

VGR/IT≡X GRATEX INDUSTRIES LIMITED

Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai - 400016 Website: www.gratex.in / Email: investor@gratex.in/ Tel: (022) 24392321 CIN: L21093MH1984PLC032248

EXTRACT OF THE UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2021 Rs. In Lacs Year Quarter Quarter ended ended ended Particulars 30.06.2021 31.03.2021 30.06.2020 (Un-Audited (Audited) Un-Audited 187.02 Total Income From Operations (Net) 43.49 16.63 Net Profit for the period (before Tax, Exceptional items and / or Extraordinary items) -1.803.78 0.10 Net Profit for the period before Tax (after Exceptional items and / or Extraordinary items) -1.803.78 0.10 Net Profit for the period after Tax (after Exceptional items and / or Extraordinary items) -1.802.29 0.10 Total Comprehensive Income for the period after Tax 3.45 0.10 -1.80Equity Share Capital 303.48 303.48 303.48 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the 8.90 Balance Sheet of previous year) 8.90 5.45 Earnings Per Share (before and after extraordinary items) (Face value of Rs. 10/- each) (a) Basic (Rs.) -0.060.08 0.00

Notes: The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2021.

-0.06

The above is an extract of the detailed format of the Results for Quarter ended on 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.gratex.in

Place: Mumbai Date: 09 August, 2021

Diluted (Rs.)

(b)

For and on behalf of the Board of Directors Mr. Karan Baldevkrishan Sharma **Managing Director** DIN: 00117188

0.08

0.00

Piramal

PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED Regd. Office: Piramal Tower, 4th Floor, Peninsula Corporate Park,

Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai-400013

NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) In respect of loans availed by below mentioned Borrowers/Co-Borrowers /Guarantors through PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED

(Secured Creditor) which have become NPA with below mentioned balance outstanding on dates mentioned below. We have already issued detailed Demand Notice dated as mentioned below Under Sec. 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 by Registered Post / Speed Post / Courier with acknowledge due to you which has been returned undelivered / acknowledgment no received. We have indicated our intention of taking possession of securities owned by one of you as per Sec. 13(4) of the Act in case of your faciliare to pay the amount mentioned below within 60 days. In the event of your not discharging liability as set out herein above the / Secured Creditor may exercise any of the right conferred vide section 13(4) of SARFAESI Act and while publishing the possession notice / auction notice, electronically or otherwise, as required under the SARFAESI Act, the Secured Creditor may also publish your photograph. Details are hereunder:-

Sr. No.	Name of the Borrowers/Co-Borrowers / Guarantors & Date of NPA	Demand Notice Date Amount Outstanding	Details of Collateral Property		
1	Mr. Jitendra Kumar & Seema Rani, both at: R/O Flat No. 605, 6st Floor, C-Wing, Building Karma Geeta-1, 7th Cross Road, Laxman Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077	Demand Notice Date 13-07-2021	Flat No. E-702, 7nd Floor admeasuring 459 sq. ft., along with one car parking space, Wing		
	Loan Account No : PHHLTHN01000897 & Loan Account has been classified as NPA on 31.03.2020	₹ 36,15,349/- + interest + Legal Charges.	E, Building 'Greenville', UPPER THANE GREENVILLE A-E, E-1, F- 1, Lying on Plot of Land Bearing S No. 239, 253, 254, 255, 256, & others, Village Anjur, Surai and Mankoli, Tal Bhiwandi, District Thane-421302		
2	Prasad Ganesh Modak, Meera Prasad Modak both at : R/O D	Demand Notice Date	Flat No. 302, 3rd Floor, area		

	Loan Account No : PHHLTHN01000897 & Loan Account has been classified as NPA on 31.03.2020	₹ 36,15,349/- + interest + Legal Charges.	THANE GREENVILLE A-E, E-1, F-1, Lying on Plot of Land Bearing S No. 239, 253, 254, 255, 256, & others, Village Anjur, Surai and Mankoli, Tal Bhiwandi, District Thane-421302	
2	Prasad Ganesh Modak, Meera Prasad Modak both at: R/O D 5, Sankalp Co-operative Housing Society, Dr. Karkhan's Road Liberty Garden, Malad (West), Mumbai 400064 &	Demand Notice Date 13-07-2021	Flat No. 302, 3rd Floor, area measuring 384 Sq. feet, Keshav Residency, Brahmansabha Road,	
	Mr. Ganesh Shankar Modak, Flat No. 10, 3rd Floor, Tikelaar Building, Kisan cross road, malad west Mumbai - 400064	₹ 68,27,542/- + interest + Legal Charges.		
	Loan Account No : PHHLTHN01000207 & Loan Account has been classified as NPA on 31.03.2021	E-74501-150-1578-6510		
3	Prasad Ganesh Modak, Meera Prasad Modak both at: R/o D 5,	Demand Notice Date	Flat No. 302, 3rd Floor, area measuring 384 Sg. feet, Keshay	

Sankalp Co-operative Housing Society, Dr. Karkhan's Road Liberty Garden, Malad (West), Mumbai 400064. Mr. Prasad Ganesh Modak, Flat No. 10, 3rd Floor, Tikelaar

13-07-2021 ₹ 1,10,393/- + interest

Building, Kisan cross road, Malad west Mumbai - 400064 Loan Account No : PHHTTHN01000208 &

Loan Account has been classified as NPA on 31.03.2021

Suresh Sukram Malche, Shital S Malche, both at: R/o 956, 4th

Floor, building 19 A, Fisherman Colony Raheja Hospital Marg, mahim West, Mumbai - 400016 Loan Account No : PHHTTHN01001514 &

Loan Account has been classified as NPA on 30.05.2021

Suresh Sukram Malche, Shital S Malche, both at : R/o 956, 4th

Floor, building 19 A, Fisherman Colony Raheja Hospital Marg,

Loan Account No : PHHLTHN01001513 &

mahim West, Mumbai - 400016

+ Legal Charges. Demand Notice Date 13-07-2021

+ Legal Charges.

Demand Notice Date

13-07-2021

36,38,342/- + interest

+ Legal Charges.

Malad West, Mumbai - 400064. Flat No. 1206, 12th Floor, Building No. 2. Tulin B. First Phase, area measuring 467 sq feet, 'NISARG ₹ 4,47,481/- + interest GREENS', Survey No. RH-1, B-

Thane - 421501

Residency, Brahmansabha Road,

Cabin Road, Ambernath East,

Flat No. 1206, 12th Floor, Building

No. 2, Tulip B, First Phase, area

measuring 467 sq feet, 'NISARG

GREENS', Survey No. RH-1, B-

Cabin Road, Ambernath East,

Thane - 421501 Loan Account has been classified as NPA on 30.05.2021 The above mentioned Borrowers/Co-Borrowers/Guarantors are advised (1) To collect the original notice from the undersigned at Piramal Capital & Housing Finance Ltd. 2nd Floor, Piramal Ananta, Agastya Corporate Park, Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West), Mumbai-400070 and (2) To pay the balance outstanding amount interest and costs etc. within 60 days from the date of notice referred to above to

avoid further action under the SARFAESIAct. Dated: 10-08-2021, Place: Mumbai Authorised Officer, PIRAMAL CAPITAL & HOUSING FINANCE LIMITED

कोरोना महामारीतही लाचखोरी सुसाट, लाचलुचपत विभागाचे तब्बल ४६९ सापळे. शेकडो भ्रष्टाचारी गजाआड

नागपूर, दि. ९, (प्रतिनिधी): महाराष्ट्राने भयावह कोरोना संकट बघितलं. कोरोना अजूनही संपलेला नाही. उलट तो पुन्हा डोकंवर काढताना दिसतोय. कोरोना संकटात अनेकांना औषधं मिळत नव्हते काहींना बेड मिळणं कठीण झालेलं. तर अनेक हतबल रुग्णांचे प्राण गेले. या भयावह संकट काळात देखील राज्यात भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या. लाचखोर अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी १ जानेवारीपासून ते ८ ऑगस्टपर्यंत तब्बल ६४८ पेक्षाही जास्त लाचखोरीच्या घटना समोर आल्या आहेत.

कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुसाट

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुसाट सुरु असल्याचं चित्र आहे. गेल्या सात महिन्यात ६४८ लाचखोरांना पकडण्यात एसीबीला यश आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षापेक्षा हे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढलं आहे. कोरोना काळात लाचखोरीत महसूल विभाग अव्वल आहे, तर पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे. विभागांचा विचार केल्यास, पुणे विभागात सर्वाधिक १३२ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले. तर औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद विभागात १२७ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

आहेत. सात महिन्यात तब्बल ४६९ ठिकाणी सापळे

अडकले. त्यापाठोपाठ

नाशिक विभागात १११

तर नागपूर विभागात

जाळ्यात अडकले

५७ आरोपी एसीबीच्या

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी गेल्या सात महिन्यात तब्बल ४६९ ठिकाणी सापळे रचले. या सापळ्यांमधून एकूण ६४८ आरोपींना लाचलुचत विभागाने बेड्या ठोकल्या. एसबीने मार्च महिन्यात सर्वाधिक सापळे रचत ११९ भ्रष्ट अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापाठोपाठ जून महिन्यात ७७ ठिकाणी सापळे रचण्यात आले होते. त्यातून १०३ जण रंगेहात पकडले गेले होते. तर जुलैमध्ये ७१ सापळ्यांमधून १०० आरोपी रंगेहात पकडण्यात आले होते. एसीबीने गेल्यावर्षी

किती जणांना पकडलं?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या काळात ३५९ सापळे रचले होते. त्यातून ५०१ आरोपी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक ७२ सापळे रचण्यात आले होते. त्यातून ९६ आरोपी पकडण्यात आले होते. पण जानेवारी महिन्यात ६८ सापळ्यांमधून ९६ आरोपींना पकडण्यात

आलं होतं.

फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३१२८ बापट मार्ग लोअर परळ (प) मंबई-४०००१३ महाराष्ट्र, भारत. दूर.:९१-२२-३३८२६०००/६२४८, फॅक्स:९१-२२-३३८२६१२३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ । ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आ त्री, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाह वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षकांचा अहवाल आणि ३० जून, २०२ ोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि मर्यादित लेख अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरित रुवार, १२ ऑगस्ट, २०२१ रोजी फ्रन्टीयर कॅपिटट लेमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे मंडळाच्या वतीने व करित फ्रन्टीयर कॅपिटल लिमिटे

अनिकेत नरेश प्रभ दिनांकः ०९.०८.२०२१ ठिकाणः मुंबई कंपनी सचिव

जाहीर सूचना

येथे सर्व सामान्य जनतेस सचना देण्यात येत आहे की. श्री. किरण भयानी, सिलीकॉन इंटरनॅशनल प्रा.लि. (मालक) आणि श्री. आर.जी. नेपाली. सारस्वत बँकेचे हाय्यक व्यवस्थापक यांच्या दरम्यान मालमत्ता अर्थात गट क्र.२९० व गट क्र.२९७, गाव मौजे कोंढाले, ता. वाढा, जि. ठाणे येथील जागेबाबत झालेला दिनांक १८ डिसेंबर, २००८ रोजीचा विक्री करारनामा आणि १६/ २००९ नुसार वाडा एसआरओ मध्ये नोंदणीकृत दस्तावेज रवले/गहाळ झाले आहे. सदर मालमत्ता सिलीकॉन इंटरनॅशनल प्रा.लि. (आता क्रबेर प्रा.लि.) यांच्या द्वारे नारस्वत बँक लिमिटेडकडून बँक लिलावात घेण्यात

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर रवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणा सोवतर्ह कोणताही व्यवहार करू नये. जर कोणी यापुर्वी व्यवहार hला असल्यास किंवा करीत असल्यास त्यांनी खालील वाक्षरीकर्ताकडे आजपासन ७ दिवसांत खाली नमद

किरण भयानी १३५, शिव कृपा इंडस्ट्रीयल इस्टेट, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मंबई-४०००८३ ई-मेल:info@kiranrubber.com दर.:+९१ २२ ४२६३७४००

सही /

PUBLIC NOTICE By this Notice, Public in general is informed that Late Mr. Suhas Mahadev bambarkar member

of the Shivkrupa Co-operative Housing Societ Ltd. and co-owner of Flat No. E-7/707, New MHADA Complex. Mira Road (East), Dist-Thane 101 107, died intestate on 03/09/2020, Mrs Jaishali Suhas Ramharkar the co-owner aiming transfer of undivided shares and intere the capital/property of the society belonging he deceased her name being wife, next k surviving legal heir and successor of th deceased with no objection of other legal heir and successors of the deceased. claim an objections is hereby invited from the other lega heirs and successors of the deceased if any fo the transfer of undivided shares and interests i the capital /property by the society belonging t the deceased. The claimants /objectors ma of the publication of the this notice falling the publication of the this notice falling the third the thi which the society will Transfer the undivide chares and interests in the capital / Property the society belonging to the deceased ar thereafter any claim or objection will not l

K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शकील माजीद देशमुख व श्रीमती फरझाना शकील देशमुख यांनी फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, बी विंग, सा स्थान को-ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.४,५ व ६ सेक्टर २९, नेरूळ (पुर्व), नवी मुंबई-४००७०६ ता. व जि. ठाणे ही जागा सदर फ्लॅटचे संयुत्त मालकाकडून खरेदी केली आहे. असे की, श्री शकील माजीद देशमुख यांचे ३०.०४.२०२० रोर्ज निधन झाले आणि सदर मालकाच्या निधनापश्चा श्रीमती फरझाना शकील देशमख, श्रीमती जमील माजीद देशमुख, श्री. जेहाद शकील देशमुख, श्री मेहमुद शकील देशमुख, कुमारी आरीन शकील देशमुख हे मयत श्री. शकील माजीद देशमुख यांचे वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत कोणताई दावा, अधिकार, हक, हित असल्यास त्यांनी त्यांचे टावा लेखी स्वरूपात कागरोपत्री पगत्यांस सोसायटीचे वर नमुद नोंदणीकृत कार्यालयात सद सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाण नाही आणि कायदेशीर वारसदार व मालक व श्रीमर्त फरझाना शकील देशमुख यांच्या नावे सदर फ्लॅर स्तांतरणाची प्रक्रिया सोसायटी करेल आणि याकरिता सोसायटी जवाबदार असणार नाही

साई स्थान को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरित प्लॉट क्र.४,५ व ६, सेक्टर २९, नेरूळ (पुर्व)

नवी मुंबई-४००७०६

PUBLIC NOTICE

The General public is hereby informed th Shri. Arun Yashwant Ingrulkar are owners of Flat No. 302 on 3rd floor, of Charkop Arihant Co-Op. Hsg. Soc. Ltd., Plot No. 280, RDP/3 Sector 1, Charkop, Kandivali West, Mumba 400067 but yet to transfer and enroll the name in the society record. The original Share Certificate of the society for said Fla No. 302, 3rd floor has been misplaced / los by Shri. Arun Yashwant Ingrulkar. The Shar rtificate No: 10 having Distinctive No: 46 to 50 and applicant has lodged Police Complaint for the loss of Share Certificate and submitted the copy of the complaint i

the Society, also has applies to issue of **Duplicate Share Certificate** If any person/s has any objections to the same, should come forward and make it known to us writing with proper supporting documents of the Claim within 15 days o publication of this Notice. Or else society wi take the next steps as per the bye-laws and issue him the Duplicate Share certificate and hereafter no claim will be entertained by us The Public are hereby cautioned against dealing in any way, with the above share Certificate.

Chairman / Hon. Secretar Charkop Arihant Co-Op. Hsg. Soc. Ltd. Plot No. 280, RDP/3, Sector 1, Charkop Kandivali West, Mumbai 400067 Date : 10/08/2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients had purchased Flat from 1) MR. SALAHUDDIN ALIMIYAN SHAIKH & 2) MRS. ZARINA SALAHUDDIN Sarkar Residency A Co-operative Housing Proposed situated at situated Dr. Mas Road, Mazgaon, Mumbai 400010. Adms 240 s eet Carpet area also described in the Schedu

respect of the said Flat No. 701, A wing, by way o nheritance, share, sale, mortgage, lease, lier icense, gift, possession or encumbrance nowsoever or otherwise is hereby required to ntimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim. any, with all supporting documents failing which th said flat premises will be transfer without reference to such claim and the claims, if any, of such pe shall be treated as waived and not binding our my

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 701, of A-Wing, Sarkar Residency A Co operative Housing Proposed 7[™] Floor, situated a situated Dr. Mascarenhas Road, Mazgaor Mumbai 400010. Adms 240 sq feet Carpet are bearing C.S. No 402, Mazgaon Division.

Dated this 10th day of August 2021 Advocates for the Purchasers Asadali Mazgaonwala, **M/s. Makker & Co.** Shop No. 7B, Shamji Morarji Bldg,Champshi Bhimji Road, Opp. Mazgaon Tower, Mazgaon, Mumbal-10.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my client Mrs BHANUMATI VAMANRAI MEHTA, who nave purchased vide Agreement Dated 06/08/1993, Flat No. 12, Shree Harsh CHS Ltd., 3rd Floor, Bldg No. A/5, Anand lagar Dahisar (Fast) Mumbai- 400068 om SPACE BUILDERS PRIVATE LTD. have lost said original Agreement Dated 06/08/1993 and have also lost original Share Certificate No. 12. Distinctive Nos 66 to 70 of Flat No. 12 issued by the society in her name, for which my clien reported the matter to **Dahisar Police** tation under Missing Register No

890/2021, Dated 9/8/2021. anyone find of aforesaid original nt and Share certificate or having ny claim thereon shall contact th ndersigned Advocate N. R. Pandey a handarkar Bhavan, Court Lane, Boriva West), Mumbai- 400092, within 15 days om the date of publication of this Notice illing which it shall be presumed that hereof and whatever claim if any shall be

Advocate Mr. N. R. Pander Mobile No.: 9869049486 Date: 10/08/202

PUBLIC NOTICE

We Lodha Agua Co-operativ Housing Society, Opp. Thakur Mal Western Express Highway Mahajanwadi, Mira Road (East) Thane- 401107, have one advertising noarding near our main gate a nighway, as per agreement with M/s Out and Out Advertising Agency As the agency is neither paying the hire charges as per agreement no replied to our legal notice dated 20th May 2021, we are of the opinion that they are not interested in continuin e agreement.

In view of the above we are taking ossession of the hoarding with a nfrastructures including stee supports etc. This is to inform one and all, if any person has any objection for taking possession of the above referred hoarding site; they should inform the society office a above address in writing within 1 lays of publication of this notice.

If we do not receive any objection within 15 days it will be society's prerogative to use / dismantle / hire he site/ infrastructure.

Hon'ble Secretary Lodha Agua Co-operative

Housing Society

जाहीर सूचना

संबंधित प्राधिकरणाद्वारे वितरीत वाटपपत्रानुसा माझे अशील श्री. हेमंत दत्तात्रय परब हे खोर्ल क्र.बी-६, प्लॉट क्र. ००७, गोराइ(१) संजिवर्न को-ऑप, हौसिंग सोसायटी लि., आरएससी १७ गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ य जागेचे मुळ प्राप्तकर्ते/मालक आहेत. सदः खोलीबाबत अधिकार दस्तावेज अर्थात मुळ प्राप्तकर्त्यांच्या म्हाडाद्वारे वितरीत मुळ वाटपपन

करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्रांच्या मुळ प्रतींचा ताबा असल्यास किंवा खोलीबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास गरसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/अधिका असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपर्त्र पुराव्यांसह आजच्या तारखेपासून **७ दिवसांत** खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, कोणाही व्यक्तीस सद जागेवर दावा नाही आणि सदर जागेचा व्यवहा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझ्य अशिलाकडून पुर्ण केला जाईल.

आज दिनांकीत १० ऑगस्ट, २०२१ संतोष एम. पितळे

वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ. सोसायटी लि., गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

By this Notice, Public in general is informed that

PUBLIC NOTICE

Nichani Purchased Flat No. 101, Building No. 3-9, Chandrakala Shantinagar Co-Operativ ing Society Ltd., Sector-10. Shanti Nana Mira Road (East), Dist.Thane by and und reement for sale dated 25[™] january,1990 nd said Mr. Parasram H. Nichani died intestati n 30/01/1995.The Society transferred the individed shares and interest in the apital/property of The society belonging to the leceased in the name of co-owner Mrs. shantip lichani. The Said mrs. shanti p. nichani sold th flat to Mr. Vasudeva Rama Marakala by and under a registered agreement for sale date 07/07/2009 and the society also transferre the shares and interest in the capital/property o the society to the name of Mr. Vasudeva Ram Marakala. Mr. Vasudeva Rama Marakala Als greed to sell the said flat to Mrs. Zalak dhru Ashok Bhatt & Mr. Dhruv ashok Bhatt by and under a registered agreement for sale dated D5/08/2021 and the said purchasers Mrs. Zalak Dhruy Bhatt & Mr. Dhruy ashok Bhatt an interested to take housing loan by mortgagin the said flat. The claims and objections is hereb nvited from the other legal heirs and successor: he deceased late Mr. Parasram H. Nichani if any nterests in the capital/property of the Society as well as the sale transaction of the said flat The claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notices failing which the sale ansaction will be completed and thereafte ny claim or objective will not be considered.

K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

FORM URC-2 dvertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI Pursuant to section 374 (b) of the Companie

Act, 2013 and rule 4(1) of the Companies

(Authorised to register) rules, 2014] NOTICE IS HEREBY GIVEN that oursuance of sub-section (2) of section 366 f the Companies Act, 2013, an application as been made to the Registrar at MUMBA that Mass Freight Forwarding LLP an LLI may be registered under Part I of chapter XX of the Companies Act, 2013, as a Compan

imited by shares. 2. The principle object of the Company is a

The principle activities of LLP are logistic management including e-cargo, transport and logistics solutions, supply chain management learing and forwarding, shipping, Freigh forwarding, custom clearance, cargo ansportation service, storage, warehousing supply and distribution of goods and service 3. The copy of the Draft memorandum and articles of association of the propose ompany may be inspected at the office 2159 TILAK NAGAR CHEMBUR NEAF SAHAKAR CINEMA MUMBAI City MH 400089 . Notice is hereby given that any person bjecting to this application may communica writing to the Registrar of Company Mumbai within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to

Dated this 10th day of August 2021 Name of the Applican 1. MURTAZA KUTBUDDIN KACHWALA

he company at its registered office.

सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. श्री अशोक नंदु शेट्टी, र/ठि.: फ्लॅट क्र.७०१, ई विंग, गुरूकृप ोहौसोलि., ९८, एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई 000२८, श्रीमती अनिता अशोक शेड्री, फ्लॅट क्र. ७०२, , गुरूकृपा कोहौसोलि., ९८, एन.सी. केळकर रोड, दा पश्चिम, मुंबई-४०००२८ आणि अशोक नंद शेट्टी एचयुएप यामध्ये श्री. अशोक नंदु शेट्टी, श्रीमती अनिता अशोक शेट्ट कुमारी लितीका अशोक शेट्टी व श्री. सुजीत अशोक शेट्टी समावि भाहेत, र/ठि.: फ्लॅट क्र.७०३, ई विंग, गुरूकृपा कोहौसोलि अहित, ५ कि. २ स्टाइ क्र.७७२, इ ब्या, गुरूर्ग बाहासारा. १८, एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई–४०००२. (यापुढे विक्रेता म्हणून संदर्भ) हे आमचे अशिलाकडे पर्लॅ क्र.७०१, ७वा मजला, ई विंग, गुरूकृपा कोहौसोलि., ९८ एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८, क्षेत्रफ ९६५ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, ग, गुरूकृपा कोहौसोलि., ९८, एन.सी. केळकर रोड, दाव पश्चिम, मुंबई-४०००२८, क्षेत्रफळ ५६० चौ.फ. बिल्टअ क्षेत्र आणि फ्लॅट क्र.७०३, ७वा मजला, ई विंग, गुरूकृ कोहौसोलि., ९८, एन.सी. केळकर रोड, दादर पश्चिम, मुंबई ००२८, क्षेत्रफळ ४७० चौ.फ. बिल्टअप क्षेत्र, ज्यामध्ये ए . ज्ळी पार्किंग जागा आणि लोखंडी ग्रीलचे आ पार्किंग असलेले सी विंगला लागुन असलेले वी विंगच्या खात श्री दत्तगुरू मंदिरा समोर असलेल्या दोन पार्किंग जागा समावि आहेत, अंतिम प्लॉट क्र.९८, टीपीएस ४, माहिम विभाग, नोंदण जिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर मालमत्ता) ही जागा आमच अशिलाकडे विक्री करण्याचा व्यवहार करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, सोसायटीस किंवा कंपनीस का आक्षेप, दावा असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपासून १ देवमांत खाली दिलेल्या पन्यावर कळवावे. अन्यथा अशा व्यर्न वँका, सोसायटी इत्यादींचे कोणतेही दाव्यांच्या संदर्भाशिव व्यवहार पर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग/स्थिर व्यवहार पुर्ण करतील आणि दावा विचारात घेतला जाणार नार्ह

व्ही.कदम असोसिए खरेदीदारांचे वकीत पत्ताः १२, संपदा सोसायटी, भगत लेन, माटुंगा (प.) मुंबई-४०००१६. मोना.:९८२०२२९९७

आज दिनांकीत १० ऑगस्ट, २०२१

जाहीर सूचना

सर्वसंबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. सुरेश परशराम छप्रु हे फ्लॅट क्र.१००३, क्षेत्रफळ ४४३.१५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १०वा मजला, अंबाजी निकेतन, प्लॉट क्र.२०, रोड क्र.४, पेस्तम सागर, चेंबूर, मुंबई (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेचे गालक आहेत. स्वर्गीय श्री. सुरेश परशराम छप्र यांचे १४.०६.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात श्री रवी सुरेश छप्रु यांनी सदर फ्लॅट जागा त्यांच्या नावे हस्तांतरणाची इच्छा दर्शविली आहे म्हणून येथे सुचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार किंवा अन्य दावेदार यांना सदर फलॅट/शेअर्स मालमत्तेतील हित हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी दावा व आक्षेप पृष्ठचर्थ आवश्यक पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे. वर विहित कालावधीत दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास श्री. रवी सुरेश छप्रु यांच्या नावे हस्तांतरण प्रक्रिया करण्याचे सोसायटी, बिल्डरला मोकळीक असेल. काही दावा गसल्यास कृपया संपर्क

ॲड. निलम छेडा

कार्यालय पत्ता: बी/५०४, ५वा मजला, भावेश्वर प्लाझा, एल.बी.एस, मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६. मोबा.:९००४०६८९६१ हरवले आहे आणि याबाबत मालकाद्वारे दिनांक ठेकाण: मुंबई दिनांक: १०.०८.२०२१ ०६.०८.२०२१ रोजी तक्रार क्र.९७२/२०२१ नसा आगरीपाडा पोलीस ठाणे येथे एन.सी. नोंद

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN client SANTOSH YASHWANT DHATAVKAF the Owner of Flat No. A/103, Fist Floo admeasuring 380 Square Feet, i.e. 35.3 s Built-up Area, Society Know as OM SEEMA COMPLEX.CO.OP HSG.SOC.LTD., bearing Registration No.TNA/TNA/HSG/(TC)19012/2007 nstructed on N.A. Land bearing Survey No 119, Hissa No. 2, lying being and situate a Narmada Nagar, Cabin Cross Road, Bhayander (East), Thane- 401105, Village

That my client, while travelling by Autorikshaw to Bhavander Station at about 11.30 a.m. on dated 23-06-2021, have lost HIS ollowing Original Agreement Dated on 29-05-1995,Which was ENTERED into between 1] M/S. DERIYA BUILDERS (Builder)

MR. MOHD.HANIF EBRAHIM SHEIKH MR.SUHEL IBRAHIM SHEIKH (purchases

Accordingly my client has lodged a Missin Complaint at Bhayander Police Station on dated 23-06-2021, bearing Property Lost Complaint No.5725/2021. Lost Report No.11910 And after tremendous search it was

Whoever has find the same, OR any bank or financial Institution have any objection or have any claim, right, title, interest shall come forward within 15 days from the issue of this Notice, failing which no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date: 10-08-2021

S.K.Khatri, Advocate High Court Hat No.3, Ambika Apartment Near Vartak Hall, Agashi Road, Virar (W.), Dist-Palghar-401 303 Mob. 9325973730

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वसंत **रामचंद्र केळकर** यांच्याकडून खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता माझे अशील खरेदी करू इच्छित आहेत

<mark>वसंत रामचंद्र केळकर</mark> हे ओम **ईश्वरी को**-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, गगप्रमाणपत्र क्र.४५ धारक अनुक्रमांक ४८१ ने ५१५ (दोन्ही समाविष्ट) असलेले रु.५०/ प्रत्येकीचे ४० (चाळीस) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि भागप्रमाणपत्र क्र.४६ (जुना भागप्रमाणपत्र क्र.१२) धारक अनुक्रमांक ५६ ते ६० (दोन्ही समाविष्ट) असलेले नविन शेअर्सचे धारक आहेत. माझे अशिलांनी नमुद केले आहे की, जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारास सापडल्यास किंवा सदर मालमत्तेबाबत कायदेशीर अधिकार, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा काही असल्यास त्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास ते त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्य अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

(जामीनदार)

(जामीनदार)

श्री. जनक महेंद्र जोशी

श्री. नरेश नवरंगलाल जोशी

(कर्जदार/गहाणखतदार)

सौ. चारुबेन नरेश जोशी

श्री. महादेव मारुती माने

श्री. धर्मेश जितेंद्र जानी

दिनाक : १०.०८.२०२१

(जामीनदार)

(जामीनदार)

ठिकाण : मुंबई

श्री. विशाल नरेशकुमार जोशी

(सह-कर्जदार/गहाणखतदार)

(सह-कर्जदार/गहाणखतदार)

वर संदर्भीत अनुसुची

म्लॅट क्र.१०५, १ला मजला, इमारत क्र.१ ओम ईश्वरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महंत रोड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, जमीन प्लॉट सीटीएस क्र.१११४, गाव विलेपार्ले पुर्व, मुंबई उपनगर जिल्हा. दिनांक: १०.०८.२०२१

अशिलांचे वकील राजेश शर्मा

दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन कार्यालया समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

थे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती केतकी तुषार जोशी, र/ठि.: १३३/बी, नाथालाल भुवन, व्ही.पं रोड, सिक्का नगर समोर, गिरगाव, मुंबई-४००००४ यांचे दिनांक १२ सप्टेंबर, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्य श्चात त्यांचे पती श्रीमती तुषार कांतिलाल जोशी, त्यांचा मुलगा श्री. मितुल तुषार जोशी आणि त्यांची मुलगी मारी पलक तुषार जोशी हे कायदेशीर वारसदार आहेत. श्री. तुषार कांतिलाल जोशी यांनी मुंबई शहर जिल्ह ार्यालय, जुने जकात घर, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे कायदेशीर वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केला आहे जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध/योग्य दस्तावेजांच्या सत्य छायाप्रतींस ब्रालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, तद्नं <u> जोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.</u>

मंबई. आज दिनांकीत १० ऑगस्ट. २०२१ पायथागोरस लिगलकरि २६, गोविंद इमारत, २रा मजला, १४० अंश देसा

वकील

इंडियन ऑइल नगर समोर , अंधेरी (पश्चिम) मुंबई -४०००५३ या संस्थेचे सभासद् असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सद्निका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले.

मयत सभासदाचे नाव मृत्युची तारीख रूम नं वारसा्शी

डि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित.

		100,000	नाते	
-02 0		0	पत्नी व	श्रीमती. मुनीदेवी अशोक गुप्ता
श्री. अशोककुमार बी. गुप्ता	१० . ०५ . २०२१	St . 80	मुलगा	श्री. संतोष अशोक गुप्ता
यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अ	पर्ज दा खल केला अ	सून संस्था या	। जाहिराती	द्वारे संस्थेच्या भांडवलं /मालमत्तेत असले
मयत सभासदाचे भाग व हितसंबं	च हस्तातरीत कर	ण्यासंबधी य	मयत सभा	<mark>सदांचे वारसदार किंवा अन्य</mark> मागणीदा
/हरकदार यांच्या कडून मागणी /हर	कत मागविण्यात र	येत आहे. ही	नोटीस प्रसि	सेद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसा
त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरव	हतीचया पुष्टयार्थ अ	गावश्यक त्या	कागदपद्ग	च्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. ज
वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही	व्यक्ती कडून हक्क	मागण्या किं	वा हरकती	सादर झाल्या नाही, तर मयत सभासदी
<mark>संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेती</mark>	ल भाग व हितसर्व	वंध यांच्या	हस्तातरणा	बाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाह
करण्यात येईल. नोंदी व उपनिषीच	शे एक प्रत मागणी	ोदारस /हरव	क्तदारास प	गहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचि
यांच्याकडे सकाळी. ११ ते १ पर्यंत मोर	ीस दिलेच्या तारखे	पासून नोटीस	प्रची मुद्दुत स	पण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण - अंधेरी (पश्चिम) मुंबई -५३ दिनांक - १० . ०८ . २०२१

प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई-४००००२

हि. एन नगर, शीतलदेवी सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादि यांच्या करिता आणि वतीने - (सचिव)

विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड

(पूर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लि. म्हणून ज्ञात) सीआयएन : L51900MH1985PLC034965 नोंदणीकत कार्यालय: तळमजला, अविघ्न हाइटस, सर्व्हे क्र. ४५ - ४ बी, सर्वोदय पार्क, नांदिवली रोड, डोंबिवली (पूर्व) - ४२१ २०१. वेबसाइट: www.vishprabhaventures.com ई-मेल: coses@vishvprabhaventures.com

संचालक मंडळाच्या सभेची सूचना

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ सहवाच विनियमन ४७ च्या तरतुदींअंतर्गत आम्ही तुम्हाला सूचित करीत आहोत की आमच्या कंपनीच्य संचालक मंडळाची सभा **शनिवार, दि. १४.०८.२०२१ रोजी दु. २.०० वाजता** आमच्या कंपनीच्य नोंदणीकत कार्यालयात खालील बाबींवर विचारविनिमय व चर्चा करण्यासाठी आयोजित करण्या

दि. ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचा अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीर निष्कर्षावर व त्यांवरील मर्यादित पुनरावलोकन अहवालावर विचारविनिमय करणे व त्यांन

मंजुरी देणे व पटनोंदणीकरण करणे. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे अन्य विषय. संचालक मंडळाच्या सभेची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.vishprabhaventures.com</u> व

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड करित सही/-ठिकाण : डोंबिवली, ठाणे जस राज नागत

सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. घाटकोपर अंधेरी लिंक रोड व रेल्वे लाईन् झोपडपट्टी जवळ

नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम) मुंबई -४०००८६

मयत सभासदाचे नाव मृत्युची तारीख क्तम नं वारसाशी नाते श्रीमती.वजूनिसा अब्दुल सम्यद २१ - ०५ - २०१७ २११ मुलगी श्रीमती. फातिमा अब्दुल अजीज शेख यांनी संस्थेकडे वारस नोंद्णीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलं /मालमत्तेत असले यत सभासवाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासवांचे वारसदार किंवा अन्य मागणीदा /हरकदार यांच्या कड्न मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासून ७ दिवसा त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पुष्टयार्थ आवश्यक त्या कागदपत्नच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. ज वर नमुद्र केलेल्या मुद्रतीत कोणाही व्यक्ती कडून हुक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदां तंस्थेच्या भां<mark>डवलतील /मालमत्तेतील भाग व हितसवं</mark>थ यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवा करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव

सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने - (सचिव ठिकाण - घाटकोपर (पश्चिम) मुंबई -८६ दिनांक - १0.0८.२0२१

जाहीर सूचना

ांच्याकडे सकाळी. ११ ते १ पर्यंत नोटीस दिलेच्या तारस्रेपासून नोटीसची मुद्दत सपण्याच्या तारस्रेपर्यंत उपलब्ध राहील.

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती शुभांगी शिवाजी पेडणेकर यांना फ्लॅट क्र.वी-४०२ क्षेत्रफळ ३५० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तसेच ५०० चौ.फु. विल्टअप क्षेत्र, ४था मजला, इमारत एफ, गोराह रोड त्रिमुर्ती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एम.एच.वी. कॉलनी, गोराई रोड, बोरिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००९१, जमीन जुने प्लॉट क्र.२५० व अंतिम प्लॉट क्र.४५७, जुना सर्व्हे क्र.१५ व २०, संबंधित जुने सीटीएस क्र.२४०(भाग), नविन सीटीएस क्र.२२, टीपीएस ३, गाव बोरिवली तालका बोरिवली ही स्थावर मालमत्ता मे. साईली डेव्हलपर्स प्रा.लि. यांच्याकडन देण्यात आलेले वाटपपत्रानुसार गोराई रोड कोजागिरी कोहौसोलि. यांच्या मालकीचे इमारत क्र.एम.२ मधील तळमजल्यावरील विद्यमान टेनामेन्ट क्र.एम.२/९ ही जागा देऊन विनाशुल्क मालकीतत्त्वावर देण्यात आली होती. य स्थावर मालमत्तेचे सन १९९१ ते २०२१ पर्यंत ३० वर्षांच्या कालावधीकरिता बोरिवली येथील उपनिबंधकांचे कार्यालयात शोध घेतल्यानंतर आम्हाला असे आढळुन आले की, १९९१ ते २०२१ दरम्यान कालावधीचे काही पृष्ठे फाटलेली व शून्य आहेत.

न्हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाड यांना विक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस तारण, अधिभार, न्यास, ताबा, वारसाहक, भाडेपट्टा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकां कोणताही अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत यांचे कार्यालय-दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई प्रमाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत कळवावे, अन्यथ वेक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल.

ठेकाण : मंबर्ड दिनांक: १०.०८.२०२१

सही दास असोसिएटसकरित वकील उच्च न्यायालय

NOTICE

The public at large are hereby informed that MRS. DILARA SHERALI MERCHANT is a member of POONAM RESIDENCY BLDG. NO. 99-100 & 101-102 CO-OP. HSG. SOC. LTD. having address at Shanti Park, Mira Road (E), Thane 401 107, holding jointly a flat No. 404, on fourth floor of Bldg. No. 101, of the society and joint holder of Share Certificate No. 073 for 5 fully paid up shares of Rupees fifty each, bearing distinctive nos. from 361 to 365 (both inclusive), of the said society, died on 01.01.2021 without making nomination. The MR. SHERALI NOORMOHD, MERCHANT, husband of the deceased member and into many of the above said flat, has applied to the said society for transfer of shares & interest of the deceased member in the said flat on his name.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objection the transfer of the said shares and interest of the deceased nember in the capital /property of the society within a period of 15 days from the publicatio of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the Office of the Society/with the Secretary of the Society on Sunday between 11.00 A. M. to 12.30 P. M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

For Poonam Residency Bldg. No. 99-100 & 101-102 Co-op. Housing Society Ltd.

Date - 09.08.2021

SOHIL JESAN (CHAIRMAN)



दिनांक: ०९.०८.२०२१

तसेच <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे

अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को-ऑप. बँक)

नोंदणीकृत कार्यालय : अपना बाजार, १०६–ए, नायगांव, मुंबई ४०० ०१४. कॉर्पोरेट कार्यालय: अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०० ०१२. फोन : ०२२-२४१६ ४८६० / २४१० ४८६१- ६२/२४११ ४८६३, फॅक्स : ०२२ -२४१०४६८०. Email: apnabank@vsnl.com, Website: www.apnabank.co.in

ताबा नोटीस

ज्याअर्थी, खाली सही करणार **अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्युल्ड को. ऑप. बँक)चे** अधिकृत अधिकारी यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारान्वये सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या कलम १३(२) अन्वये खाळी नमूद केलेल्या कर्जदार व इतर यांना खाळी नमूद केलेल्या तारखेस मागणी नोटीस पाठवून नोटीशीत नमुद केलेल्या माहितीनुसार येणे असलेली रक्कम अधिक पुढील कालावधीचे व्याज, इतर खर्च व शुल्क इत्यादीचा भरणा सदर नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत करण्याची मागणी केली होती.

तरीही संबंधित कर्जदार व इतर पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने संबंधित कर्जदार व इतर व सर्व सामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या अधिकारान्वये व कलम १३ (४) व नियम ९ नुसार खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेचा खाली उल्लेखिलेल्या तारखेस 🛚 ताबा 🛮 घेतला आहे. कर्जदार व खाली उल्लेखिलेले इतर यांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार

	कर्णदार व खाला उक्षाखलल इतर यास आणि सर्व सामान्य जनता याना जाहार सावयानतया सूचना देण्यात यत का त्याना खाला उल्लाखलल्या मालमत्तसबयात काणताहा व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेक्ट्युल्ड बँक)च्या खाली नमूद केलेल्या खर्चाच्या बोजासह असेल.							
अ. क्र.	कर्जदार/सह– कर्जदार/गहाणखतदार/जामी नदाराचे नाव व पत्ता	तारण मिळकतीचा तपशिल	मागणी नोटीस तारीख	ताबा घेतल्याची तारीख	येणे रक्कम			
٩.	श्री. इषिकेश अशोक खेडेकर (कर्जदार/गहाणखतदार) श्री. अशोक महादेव खेडेकर (सह-कर्जदार/गहाणखतदार) श्री. रुपेश अशोक खेडेकर (सह-कर्जदार) श्री. संजय अर्जुन जाधव (जामीनदार) श्री. सचिन दयानंद सावळे (जामीनदार)	फ्लंट नं. ३०२, तिसरा मजला, चंद्रेश हिल्स बी–१ सीएचएस लि. क्षेत्र ४७५ चौ. फूट बिल्ट अप. लोढा हेरिटेज, अचोले रोड, नालासोपारा (पूर्व), जुना सर्व्हें नं. १८४, नवा सर्व्हें नं. १९१, हिस्सा नं. ११ ते १२, अचोले गाव, ता. वसई, जि. ठाणे.	१७.०५.२०२ १	o७.o८.२o२१	दि. ३०.०४.२०२१ रोजी येणे असले ली रक्कम रू. २,५८,३९२.५० (रूपये दोन लाख अञ्चावन्न हजार तीनशे ब्याण्णव आणि पैसे पन्नास फक्त) अधिक दि. ०१.०५.२०२१ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज.			
₹.	श्री. नानजी भानजी भद्रा/ भानुशाली (कर्जदार/गहाणखतदार) श्री. दीपक भानजी भद्रा/ भानुशाली (सह-कर्जदार/गहाणखतदार) श्री. वसंत करसनदास मांगे (जामीनदार) श्री. विनोद चंदूलाल माव (जामीनदार)	फ्लॅट नं. ए/२, क्षेत्र ५७० चौ. फूट बिल्ट अप म्हणजेच ५२.९७ चौ. मी. तळ मजला, गंगेश्वर अवंतिका को. ऑपरेटीव्ह हाफरिंग सोसायटी लि., गंगेश्वर नगर, पंडित दिनदयाळ रोड, सम्राट हॉटेलजवळ, डोंबिवली (पश्चिम), जि. ठाणे.	98.04. २ 0 २9	୦୪.୦८.२୦२୩	दि. ३०.०४.२०२१ रोजी येणे असले ली रक्कम रू. २५,०५,२९२.१९ (रुपये पंचतीस लाख पाच हजार दोनशे ब्याण्णव आणि पैसे एकोणीस फक्त) अधिक दि. ०१.०५.२०२१ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज.			
3.	कर्जदार – मेसर्स प्रवीण एंटरप्रायजेस श्री. नरेश नवरंगलाल जोशी (भागीदार / गहाणखतदार) सौ. चारुबेन नरेश जोशी (भागीदार / गहाणखतदार) श्री. विशाल नरेशकुमार जोशी (जामीनदार / गहाणखतदार) श्री. महादेव मारुती माने (जामीनदार)	9. नोंदणी जिल्हा ठाणे, नोंदणी उपजिल्हा कल्याण, जि. ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील, जी पूर्वी नंदिवली ग्रामपंचायत हद्दीत होती ते नंदिवली महसूल गावातील भूमापन क्र.६८/७ (हिस्सा) क्षेत्रफळ ३४० चौ. मि. चौ जमीन व त्याला लागून असलेले जिमनीचे तीन तुकडे. यासी चतुःसीमाः पूर्वेसः मद्रासी मंदीर/मुख्य रस्ता, पश्चिमेसः दामू गणा यांच्या मालकीची मिळकत, दिक्षणेसः दामु गणा यांची मिळकत आणि उत्तरेसः आत्माराम हल्या यांची मिळकत. (फ्लॅट नं. ४०२, कृष्णाई छाया, सागाव, मानपाडा रोड, डोबिवली (पूर्व), मुंबई ४२१२०१.	9 6.03.2029	o४.o८.२o२१	दि. २८.०२.२०२१ रोजी येणे असले ली र क्ष म रू . १२,७२,०१२.०६ (रुपये बारा लाख बहात्तर हजार बारा आणि पैसे सहा फक्त) अधिक दि. ०१.०३.२०२१ पासून देय दिनांकापर्यंत त्यावरील पुढील होणारे व्याज			
8.	श्री. विशाल नरेशकुमार जोशी (कर्जदार/गहाणखतदार) श्री. नरेश नवरंगलाल जोशी (सह–कर्जदार/गहाणखतदार) सौ. चारुबेन नरेश जोशी (सह–कर्जदार/गहाणखतदार) श्री. दंगम महेश गोर	9. नोंदणी जिल्हा ठाणे, नोंदणी उपजिल्हा कल्याण, जि. ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील, जी पूर्वी नंदिवली प्रामपंचायत हद्दीत होती ते नंदिवली महसूल गावातील भूमापन क्र.६८/७ (हिस्सा) क्षेत्रफळ ३४० चौ. मि. ची जमीन व त्याला लागून असलेले जिमनीचे तीन तुकडे. यासी चतुःसीमाः पूर्वेसः मद्रासी मंदीर/मुख्य रस्ता, पश्चिमेसः दामू गणा यांच्या मालकीची मिळकत, दक्षिणेसः दामु गणा यांची मिळकत आणि उत्तरेसः आत्माराम हल्या यांची मिळकत.	9७.०३.२०२१	o8.o2.२o२q	दि. २८.०२.२०२१ रोजी येणे असले ली रक्क म रू . ८,११,७४९.२५ (रुपये आठ लाख अकरा हजार सातशे एकोणपन्नास आणि पैसे पंचवीस फ क्त) अधिक दि . ०१.०३.२०२१ पासून देय			

मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सरफेसी कायद्याच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

डोंबिवली (पूर्व), मुंबई ४२१२०१.

आत्माराम हल्या यांची मिळकत.

डोंबिवली (पूर्व), मुंबई ४२१२०१.

(फ्लॅट नं. ४०३, कृष्णाई छाया, सागाव, मानपाडा रोड,

नोंदणी जिल्हा ठाणे, नोंदणी उपजिल्हा कल्याण, जि. ठाणे

यांचे कार्यक्षेत्रातील, जी पूर्वी नंदिवली ग्रामपंचायत हद्दीत होती

ते नंदिवली महसूल गावातील भूमापन क्र.६८/७ (हिस्सा)

क्षेत्रफळ ३४० चौ. मि. ची जमीन व त्याला लागून असलेले

जमिनीचे तीन तुकडे. यासी चतु:सीमा: पूर्वेस: मद्रासी

मंदीर/मुख्य रस्ता, **पश्चिमेसः** दामू गणा यांच्या मालकीची

मिळकत, दक्षिणेस: दामु गणा यांची मिळकत आणि उत्तरेस:

(फ्लॅट नं. ४०२, कृष्णाई छाया, सागाव, मानपाडा रोड,

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

सही/-अधिकृत अधिकारी अपना संहकारी बँक लि.

दिनांकापर्यंत त्यावरील पुढील

दि. २८.०२.२०२१ रोजी येणे

असलेली रक्कम रू

१२,८३,९७२.९७ (रुपये बारा

लाख त्र्याऐंशी हजार नऊशे

बहात्तर आणि पैसे सत्त्याण्णव

फक्ता) अधिक दि.

०१.०३.२०२१ पासून देय

दिनांकापर्यंत त्यावरील पुढील

होणारे व्याज

होणारे व्याज